

मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अधिनस्थ ग्रामीण
विकास विविध योजनांच्या कामाचा निविदा
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संकेतस्थळावर
प्रसिध्द करण्याबाबत....

महाराष्ट्र शासन
ग्राम विकास व जलसंधारण विभाग,
शासन परिपत्रक क्र.संकिर्ण-२००९/प्र.क्र.९५/पंरा-७
मंत्रालय विस्तार, मुंबई-४०० ०३२
दिनांक:- १३ जुलै, २००९

संदर्भ :- १.शासन पत्र, ग्राम विकास व जलसंधारण विभाग, समक्रमांक दिनांक-३०जून, २००९
२.शासन निर्णय, सार्वजनिक बांधकाम विभाग, क्र.सीओएम-२००५/प्र.क्र.१६/संगणक कक्ष, दि. १५.९.२००५

प्रस्तावना :-

मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांच्या अधिनस्थ पंचायत राज संस्थांमार्फत राबविण्यात येणाऱ्या ग्रामीण विकासाच्या विविध योजनांच्या कामांची गती वाढविणे व कामांना व्यापक प्रसिध्दी देण्याच्या दृष्टीने, योजनांच्या निविदा नकाशे व अंदाजपत्रकासह जिल्ह्याच्या तसेच आवश्यकतेनुसार राज्य शासनाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्याच्या सूचना संदर्भीय दिनांक ३०जून, २००९ च्या शासन पत्रान्वये देण्यात आलेल्या आहेत. त्याच बरोबर सार्वजनिक बांधकाम विभागाने दिलेल्या सहमतीस अनुसरून, सदरील कामाच्या निविदा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

-: परिपत्रक :-

सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी त्यांच्या अधिनस्थ राबविण्यात येणाऱ्या ग्रामीण विकासाच्या जिल्हा परिषदेच्या सर्व खातेप्रमुखांकडील तसेच पंचायत समिती व ग्राम पंचायतीकडील रु.२५.०० लक्ष रक्कमेवरील विविध योजनांच्या कामाच्या निविदा सार्वजनिक बांधकाम विभागाने विहीत केलेल्या पध्दतीनुसार व नमुन्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संकेतस्थळावर देखिल प्रसिध्द करण्यात याव्यात. या करीता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संदर्भीय दिनांक १५.९.२००५ च्या शासन निर्णयानुसार पुणे येथील संचालक, माहिती व तंत्रज्ञान समन्वय केंद्र यांच्याशी संपर्क साधून, पुढील कार्यवाही करावी.

२. पंचायत राज संस्थांच्या तिनही स्तरावरील ग्रामीण विकासाच्या विविध योजनांच्या कामाच्या निविदा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यासाठी संबंधित कार्यकारी अभियंता (बांधकाम), जिल्हा परिषद हे समन्वयक व मार्गदर्शक म्हणून काम पाहतील.

३. विविध योजनांच्या कामाच्या निविदा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यासाठी संचालक, माहिती व तंत्रज्ञान समन्वय केंद्र, पुणे यांना द्यावयाच्या अनामत रक्कम संबंधित कार्यकारी अभियंता (बांधकाम), जिल्हा परिषद यांनी जिल्हा परिषदेच्या स्व:उत्पन्नात तरतुद करून भरणा करावी. तसेच संबंधित खाते प्रमुख, गट विकास अधिकारी व ग्रामसेवक यांनी निविदा प्रसिध्दीसाठीचे शुल्क/ फी संचालक, माहिती व तंत्रज्ञान समन्वय केंद्र, पुणे यांच्याकडे भरणा करण्याची कार्यवाही करावी.

४. सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी सदर सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याबाबत त्यांच्या अधिपत्याखालील सर्व कार्यालय प्रमुखांना तातडीने सूचना द्याव्यात.

५. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी या विषयाचा जिल्हा समन्वय समितीत निर्यामितपणे आढावा असे त्यांना आदेशित करण्यात येत आहे.

६. सदरील परिपत्रक सा.बां.विभागाने दि.७.७.२००९ रोजी दिलेल्या सहमतीस अनुसरून निर्गमित करण्यात येत आहे.

७. हे परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून, त्याचा संगणक सांकेतांक क्र. २००९०७१३१८४३३३००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,


(दि. ग. मोरे)

उप सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रत-

मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन
अण्णर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव, सर्व मंत्रालयीन विभाग, मंत्रालय, मुंबई
विभागीय आयुक्त, सर्व विभाग.
उपआयुक्त (विकास), सर्व विभागीय आयुक्त कार्यालय.
मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व जिल्हा परिषदा.
मुख्य अभियंता (प्र.मं.ग्रा.स.यो.), मंत्रालय, मुंबई
मुख्य अभियंता (रस्ते व इमारती), सा.बां.वि., मंत्रालय, मुंबई
मुख्य लेखा व वित्त अधिकारी, सर्व जिल्हा परिषदा
प्रकल्प संचालक, सर्व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा.
कार्यकारी अभियंता (बांध.), सर्व जिल्हा परिषदा.
गटाविकास अधिकारी, सर्व पंचायत समिती.
संचालक, माहिती व तंत्रज्ञान समन्वय केंद्र, पुणे